

शासन निर्णय शुद्धीपत्रक
राज्यामध्ये कृषिभूषण (सॅट्रीय शेती) पुरस्कार सुरु
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय शुद्धीपत्रक क्रमांक: सॅशेयो-१२१७/प्र.क्र. ६७/१७ अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, विस्तार, मुंबई ४०० ०३२
तारीख: ११ ऑगस्ट, २०१७

वाचा : कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. सॅशेयो-२०१०/प्र.क्र.१८४/१७-अ, दि. २३ सप्टेंबर, २०१०

शासन निर्णय शुद्धीपत्रक:-

संदर्भामध्ये नमूद केलेल्या कृषी व पदुम विभागाच्या दि. २३.०९.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील दुस-या परिच्छेदातील " अ) पुरस्काराचे स्वरूप- राज्यात एकूण तीन कृषी भूषण (सॅट्रीय शेती) पुरस्कार शेतकरी/संस्था यांना देण्यात येणार आहेत. "

या वाक्याऐवजी

“ राज्यात एकूण ९ कृषी भूषण (सॅट्रीय शेती) पुरस्कार (प्रत्येक क्षेत्रिय कृषी संभागातून/विभागातून १ याप्रमाणे ८ संभागातून ८ शेतक-यांना व संस्थेला १ याप्रमाणे एकूण ९) देण्यात येणार आहेत ” असे वाचावे.

२. सदर शुद्धीपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१७०८१११७०५४७८२०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रकाश रा. कदम)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा. मंत्री (कृषी व फलोत्पादन), यांचे खाजगी सचिव,
४. मा. मंत्री (वित्त व नियोजन), यांचे खाजगी सचिव,
५. मा. मंत्री (सहकार), यांचे खाजगी सचिव,
६. मा. मंत्री (पदुम), यांचे खाजगी सचिव,
७. मा. मंत्री (ग्राम विकास), यांचे खाजगी सचिव,
८. मा.राज्यमंत्री (कृषी व फलोत्पादन), यांचे खाजगी सचिव,
९. मा. राज्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे खाजगी सचिव,

१०. मा. राज्यमंत्री (सहकार), यांचे खाजगी सचिव,
११. मा. राज्यमंत्री (पदुम), यांचे खाजगी सचिव,
१२. मा. मुख्यसचिव यांचे कार्यालय
१३. प्रधान सचिव (कृषी) यांचे स्वीय सहाय्यक
१४. सर्व कुलगुरु (कृषी विद्यापीठे)
१५. आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१६. संचालक (फलोत्पादन), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१७. व्यवस्थापकीय संचालक, (नेशनल हॉर्टीकल्चर मिशन), पुणे
१८. सर्व संचालक / सहसंचालक कृषि आयुक्तालय, पुणे
१९. संचालक (निवगुनि) कृषी आयुक्तालय, पुणे
२०. सर्व विभागीय कृषि सहसंचालक
२१. सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

प्रत माहितीसाठी अग्रेषित :

१. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव,
२. सर्व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
३. राज्यातील सर्व सन्मानीय लोकसभा सदस्य
४. राज्यातील सर्व सन्मानीय राज्यसभा सदस्य
५. राज्यातील सर्व सन्मानीय विधानसभा सदस्य
६. राज्यातील सर्व सन्मानीय विधानपरीषद सदस्य
७. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
८. सर्व उप सचिव / सर्व अवर सचिव / कक्ष अधिकारी, कृषी विभाग
९. उप सचिव विधानमंडळ समिती, (१० प्रती)
१०. निवडनस्ती